

BHĀG. P. 6, 6, 38. 8, 13, 8. 9, 1, 11. Verz. d. Oxf. H. 39, a, 22. 74, a, 23. PANKĀR. 1, 4, 85. — Vgl. अक्षःसंज्ञः, कृत°, निः°, नैवसंज्ञा°, रथाङ्ग°, वि°, शब्द°, श्रो°, सूर्य°, सोम° und संज्ञायनि.

संज्ञातत्र n. Titel eines Abschnitts in Nilakaṇṭha's Tāgika Verz. d. B. H. No. 876. Ind. St. 2, 246. 233. 267.

संज्ञातत्रय adj. dessen Aussehen bekannt ist RV. 1, 69, 9.

संज्ञाति (von 1. ज्ञा mit सम्) f. Einverständnis Ait. Br. 5, 16.

संज्ञाव n. nom. abstr. zu संज्ञा terminus technicus Verz. d. B. H. 212, 4.

संज्ञान (von 1. ज्ञा mit सम्) 1) adj. Einigkeit wirkend Ait. Br. 5, 16. — 2) f. ई (sc. इष्टि) eine Ceremonie zur Herstellung der Einigkeit: विमतानां संमत्यर्थे संज्ञानो ऀच्य. Ça. 2, 11, 10. TS. 2, 2, 11, 6. — 3) n. a) Einigkeit, Einverständnis, Anlass zur Eintracht RV. 10, 19, 6. AV. 3, 30, 4. 7, 52, 1. 11, 1, 26. मयि संज्ञानमस्तु वः 3, 14, 4. संज्ञानमस्तु मे ऽमुना VS. 26, 1. 30, 9. TS. 5, 2, 2, 2. पशुभिः 3, 1, 14. Nir. 4, 21. — b) Bewusstsein ÇAT. Br. 14, 7, 2, 3. Ait. Up. 5, 2. BHĀG. P. 6, 4, 47. 9, 16, 24. als Bed. der Wurzel चिन् Vop. 8, 33. — c) richtiges Verständnis WEBER, PRATIGNĀS. 109. — d) = संज्ञा 5) HIOUEN-TUSANG 1, 383. — Vgl. नैवसंज्ञानासंज्ञायतन.

संज्ञावत् (von संज्ञा) adj. Bewusstsein habend R. 1, 22, 1.

संज्ञाविवेक m. Titel eines Abschnitts in Nilakaṇṭha's Tāgika Verz. d. B. H. No. 876.

संज्ञासुत m. der Sohn der Saṃjñā, Bez. des Planeten Saturn (!) ÇKDr. ohne Angabe einer best. Autorität.

संज्ञासूत्र n. pl. die Sūtra der termini technici, Bez. der Çivasūtra, Schol. am Ende der Çivasūtra.

संज्ञास्त्र (संज्ञा + अस्त्र) n. Bez. eines mysthischen Geschosses des Pradjumna HARIV. 9381.

संज्ञिका (von संज्ञा) f. Benennung, Name: श्रोत्रं प्राणं रसः स्पर्शो दृष्टि-श्रोत्रिन्द्रियसंज्ञिकाः (°संज्ञिताः ed. Bomb.) MBh. 12, 6825. — Vgl. संज्ञक (°संज्ञिक MBh. 12, 13382 und beim Schol. zu TS. Prāt. 1, 13, v. 1. und 13, 16 fehlerhaft für °संज्ञित (so ed. Bomb. des MBh.) oder °संज्ञक).

संज्ञित (wie eben) adj. 1) zur Kenntniss gebracht, vorgeführt: एषोप-मा ल्दर्थं संज्ञिता मया R. 6, 112, 11. — 2) der ein Zeichen bekommen hat: ध्रु° mit den Brauen RĀGA-TAR. 3, 206. — 3) genannt, heissend: इति संज्ञिताः BHĀG. P. 9, 23, 29. SUADGURUÇISHJA bei ROTB, Z. L. u. G. d. V. 26. ते दोषास्तेषु संज्ञिताः Verz. d. Oxf. H. 51, a, 9. meist am Ende eines comp. die Benennung —, den Namen — führend, so und so heissend MAITREJUP. 6, 23. M. 7, 137. JĀGĪ. 3, 101. BHĀG. 6, 23. 8, 3. 11, 1. MBh. 3, 13398. 14, 802. R. 1, 39, 4. R. GORR. 2, 118, 2. 19. 3, 35, 75. 5, 49, 3. 87, 13. RAGH. 10, 55. Spr. (II) 2134. 6237. VARĀH. BRH. S. 3, 82. 8, 45. 44, 2. 31, 2. 60, 8. KATHĀS. 46, 51. RĀGA-TAR. 1, 106. MĀRK. P. 42, 14. 51, 55. 116, 61. BHĀG. P. 3, 28, 41. 4, 21, 50. 24, 3. 28. 7, 7, 49. 9, 9, 29. 21, 33. 23, 33. 10, 10, 10. 31, 52. 11, 9, 18. कर्म° benannt nach Spr. (II) 1868, v. 1. लोके गन्धर्वसंज्ञिते so v. a. गन्धर्वाणाम् MĀRK. P. 63, 51. आस्पदं यु-वराज्ञसंज्ञितम् RAGH. 3, 36. — 4) schlechte Lesart für संज्ञित (so ed. Bomb.) MBh. 12, 12467.

— अभिसंज्ञित genannt, heissend MBh. 12, 3118. 6821 (°ज्ञिताः mit dor ed. Bomb. zu lesen). 14, 66. Vgl. auch in den Nachträgen u. d. W.

— आसंज्ञित mit dem man vorher eine Verabredung getroffen hat KĀM.

NTIS. 6, 11. आसंज्ञताः (sic) प्रागेव राज्ञा ते संज्ञितं नीताः प्रतीयन्तेन व्या-पिताः Comm.

संज्ञिन् (von संज्ञा) adj. gaṇa त्रीत्यादि zu P. 5, 2, 116. 1) mit Bewusst- sein versehen SARVADARÇANAS. 35, 8. निवाण° glaubend, dass man das Nirvāṇa erlangt habe, SADDH. P. 4, 6, a. — 2) einen betreffenden Na- men führend TARKAS. 48. SARVADARÇANAS. 3, 2. KULL. zu M. 1, 47. KUSUM. 31, 4. P. 8, 3, 32. Schol.

संज्ञु (सम् + जु = जानु) adj. dessen Knie beim Gehen aneinander- schlagen P. 5, 4, 129. AK. 2, 6, 1, 47. H. 456.

संज्ञ्वर (von ज्वर mit सम्) m. Gluth, Hitze AK. 1, 1, 1, 53. H. 1102. देहज्ञ° KHANDOM. 118. कन्दर्पस्वर° Gtr. 4, 21. स्मर° KATHĀS. 55, 63. आसवासेवनेत्सिक्तवित्तराण्य° adj. RĀGA-TAR. 6, 150. संज्ञ्वरं कर् इ- innerlich aufgeregert werden MBh. 12, 10544. श्र° adj. keine Hitze empfn- dend und zugleich innerlich nicht aufgeregert M. 4, 185.

संज्ञ्वरवत् (von संज्ञ्वर) adj. von Gluth erfüllt: स्नेह° (हृदय) MĀLATIM. 154, 15.

संज्ञ्वरिन् (von ज्वर mit सम्) adj. P. 3, 2, 142.

सट्, सटति DHĀTUP. 9, 26 (अवयवे).

सट m. und सटा f. TRIK. 3, 5, 18. n. ÇABDAR. im ÇKDr. सटा (nur dieses zu belegen) 1) = जटा AK. 2, 6, 2, 48. TRIK. 2, 6, 32. H. 816. an. 2, 100. MED. 1. 29. HALĀS. 2, 377. Flechte: सटास्तस्य पञ्च चक्रे als Zeichen der Trauer MBh. 3, 15785. — 2) Mähne (des Pferdes, Löwen), die Borsten eines Ebers H. an. MED. MBh. 7, 7904. 12, 1661. HARIV. 3716. 4283. 4298. 4306. 12708. RAGH. 9, 60. ÇIÇ. 1, 47. KATHĀS. 96, 40. RĀGA-TAR. 5, 332. MĀRK. P. 88, 19. PADMAP. 16, 97. BHĀG. P. 3, 13, 27. 43. 7, 8, 20. 32. fg. 10, 37, 1. SĀH. D. 221, 9. सिंक्° TRIK. 3, 3, 332. — 3) = शिखा ÇAB- DAR. im ÇKDr. — 4) = हटा 1) Menge: चन्द्रार्काणु° VARĀH. BRH. S. 27, 1. प्रविकटसटाटोपचपल 5. लाङ्गलं (eines Hundes) ससटम् so v. a. recht haa- rig, struppig 62, 1. — 5) = हटा 2) Licht, Glanz: तडिदङ्कि° BHĀG. P. 4, 5, 2.

सटाङ्क (सटा + अङ्क) m. Löwe ÇABDAR. im ÇKDr.

सटाल (von सटा) adj. 1) mit einer Mähne versehen: सिंक् KATHĀS. 22, 107. 53, 203. — 2) am Ende eines comp. reichlich versehen mit: कोम- लकान्ति° Inschr. in Journ. of the Am. Or. S. 6, 308, ÇI. 33. adorned with seemly radiance as his frontlet HALL.

सट्, सट्यति DHĀTUP. 32, 31, v. 1. (हिंसाबलादाननिकेतनेषु, दान st. आदान v. 1.) 89 (हिंसायाम्). — Vgl. पट्.

सट्टक n. Bez. einer Art von Schauspielen SĀH. D. 429. 542. Verz. d. Oxf. H. 146, b, No. 313.

सट्टा f. = पत्तिभेद und वाद्य URĀDIVR. im SĀMUKSHIPTAS. nach ÇKDr.

1. सट्, सट्टयति = शट् Vop. in DHĀTUP. 32, 28.

2. सट् m. N. pr. eines Mannes Inschr. in Journ. of the Am Or. S. 6, 544, 3.

सड = सह उन वर्तते P. 8, 3, 56, Schol. — Vgl. साडि.

सडु m. N. pr. zweier Männer RĀGA-TAR. 8, 33. 184. 262. 279. 301 u. s. w. सण्काष N. pr. einer Oertlichkeit Verz. d. Oxf. H. 339, a, 13.

सण्ड m. pl. N. pr. eines Volkes MBh. 6, 351 (VP. 187) nach der Les- art der ed. Bomb. षण्ड ed. Calc.